

August 27, 2026

BSE Limited,
P J Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.
Scrip Code: 524735

National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex, Bandra,
Mumbai - 400 051.
Symbol: HIKAL

Dear Sir/Madam,

Subject: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper Publication

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of newspaper publication containing information regarding 38th Annual General Meeting and other related information published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi), on August 27, 2026.

Copies of the aforesaid advertisement shall also be placed on the Company's website at www.hikal.com.

Kindly take the information on records.

Yours sincerely,
For **Hikal Limited**

Rajasekhar Reddy
Company Secretary & Compliance officer

Encl: As above

Hikal Ltd.

Admin. Office: Great Eastern Chambers, 6th Floor, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614, India. Tel. + 91-22-6277 0299, + 91-22-6866 0300

Regd. Office: 717/718, Maker Chambers - 5, Nariman Point, Mumbai - 400 021, India. Tel. +91-22 6277 0477. Fax: + 91-22 6277 0500

www.hikal.com info@hikal.com CIN: L24200MH1988PTC048028



Address – Canfin Homes Ltd 101, 1st Floor, Ganjwala elegance, Ganjwala lane Above PNB bank Borivali West Mumbai 400092 Tel: 022-28925385
Web: www.canfinhomes.com
e-mail: mumba@canfinhomes.com
CIN : L85110KA1987PLC008699

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (Rules)

Whereas the undersigned being the Authorised Officer of Can Fin Homes Ltd., under SARFAESI Act and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3, issued Demand Notice under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrowers / guarantors listed hereunder (hereinafter referred to as the "said Borrowers"), to repay the amounts mentioned in the Notice, within 60 days from the date of receipt of Notice, as per details given below.

The said Notices have been returned undelivered by the postal authorities / have not been duly acknowledged by the borrowers. Hence the Company by way of abundant caution is effecting this publication of the demand notice (as per the provisions of Rule 3 (1)). The undersigned has, therefore, caused these Notices to be pasted on the premises of the last known addresses of the said Borrowers, as per the said Act.

As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to the Company by the respective parties as detailed below.

No.	Name of Borrowers/ Guarantors with address	Amount claimed as per Demand Notice *	Description of the Secured Asset	Date of NPA
1	All Legal heirs of Late Shivam Surendra Yadav (Borrower) Mr. Surendra Chandrika Yadav (Co Borrower) Flat No 301 Third Floor Building No A4 Avadh Complex Kashihi Bhiwandi 421302	Rs.14,97,242/- (FOURTEEN LAKH NINETY SEVEN THOUSAND TWO HUNDRED FORTY TWO) as on 24/08/2026	All That The Property Of All Legal Heirs Of Late Shivam Surendra Yadav Flat Bearing No. Flat No 301 Third Floor Building No A4 Avadh Complex Kashihi Bhiwandi 421302 Flat Boundaries: North: A3 Building South: A5 Building East: Padmavati Complex West: A1 Building	29/07/2026

* Payable with further interest at contractual rates as agreed from the date mentioned above till date of payment. You are hereby called upon to pay the above said amount with contracted rate of interest thereon within 60 days from the date of publication of this notice, failing which the undersigned will be constrained to initiate action under SARFAESI Act to enforce the aforesaid security. Further, the attention of borrowers / guarantors is invited to provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available to them to redeem the secured assets

DATE : 26/08/2026
PLACE: Borivali

Sd/-
Authorised Officer
Can Fin Homes Ltd.



SURYA ROSHNI LIMITED

Registered Office: Prakash Nagar, Sankhol, Bahadurgarh, Haryana - 124507
Corporate office: 2nd Floor, Padma Tower-1, Rajendra Place, New Delhi-110 008
Ph.: +91-11-25810093-96, 47108000 Fax: +91-11-25789560
E-mail: cs@surya.in | Website: www.surya.co.in
CIN - L31501HR1973PLC007543

2nd Reminder Notice

Ease of Doing Investment - Special Window for Transfer and Dematerialisation of Physical Securities

In compliance to the Securities and Exchange Board of India ("SEBI") circular No. HO/38/13/11(2)/2026-MIRSD-PoD/1/3750/2026 dated January 30, 2026 which has introduced another special window for a period of one year from February 05, 2026, to February 04, 2027, for transfer and dematerialisation ("demat") of physical securities which was sold / purchased prior to April 01, 2019, but were rejected/returned/not processed due to deficiencies in the documents/procedure issues, or other reasons, a reminder notice be and is hereby given to all concerned shareholders on the said captioned matter. The notice on the same was earlier issued to shareholders on 26th March, 2026 and 1st June, 2026 published in Business Standard – English Edition (Delhi & Mumbai) and Hindi Edition - Chandigarh.

The circular as referred is available on SEBI website at www.sebi.gov.in under the category: 'Legal – Circulars' and can be assessed at the following web link for Shareholder information:

https://www.sebi.gov.in/legal/circulars/jan-2026/ease-of-doing-investment-special-window-for-transfer-and-dematerialisation-of-physical-securities_99411.html

A 2nd reminder notice is hereby given to all concerned shareholders, who have not either not lodged their physical shares and holding Original Security Certificates before April 1, 2019 or have earlier lodged, but was returned / rejected / not attended due to deficiencies in the documents / process / or otherwise are requested to lodge / re-lodge the documents to the Company Registrar and Transfer Agent (RTA) Mas Services Limited along with Original Security certificate(s). Transfer deed executed prior to April 01, 2019, Proof of purchase by transferee as may be available, KYC documents of the transferee (as per ISR Forms), Latest Client Master List (CML) not older than 2 months, of the demat account of the transferee, duly attested by the depository participant and Undertaking cum Indemnity as per the format specified in the aforesaid SEBI circular.

Further cases involving disputes between the transferor and transferee will not be considered in this window and may be settled through court/ NCLT process. Furthermore, securities which have been transferred to Investor Education and Protection Fund (IEPF) shall not be considered under this window for processing.

The details of shareholders to whose shares are rejected by the Company RTA on or before 1st April, 2019 is available on company's website www.surya.co.in under 'Investor'

Lodged requests will be processed only in demat form (subject to a locking of one year period from the date of transfer) and no physical transfers will be entertained. Please submit the above documents to the Company RTA MAS Services Limited. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests.

In case of any queries in this regard, the concerned shareholder may write/contact to the Company or Company's Registrar and Share Transfer Agent at:

Name and Address of the Company	Name and Address of Registrar (RTA)
Surya Roshni Limited Secretarial Department Padma Tower-1, 2 nd floor, 5 Rajendra Place, New Delhi – 110008 Phone – 011 – 47108000, 47108111 Email - investor@surviances@surya.in	M/s MAS Services Limited T-34, 2 nd Floor, Okhla Industrial Area, Phase II, New Delhi 110 020, Phone: 011-26387281/82/83, Fax: 011-26387384, Email: investor@masserv.com

for SURYA ROSHNI LIMITED
Sd/-
B B SINGAL
CFO & COMPANY SECRETARY
Membership No. A-10781

Place: New Delhi
Dated: 26th August, 2026



HIKAL LIMITED

Regd. Office: 717/718, 7th Floor, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai - 400 021.
Corporate Identification No.: L24200MH1988PTC048028;
Tel No.: 022 6277 0477 / 6277 0500 Email: secretarial@hikal.com; Website: www.hikal.com

INFORMATION REGARDING 38th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

Shareholders may please note that the 38th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held through VC/ OAVM on Wednesday, September 23, 2026 at 11:30 a.m., without the physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 (the 'Act'). Rules made thereunder, read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being circular dated September 22, 2025 (collectively referred to as 'MCA Circulars'), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), to transact the businesses as set out in the Notice convening the 38th AGM.

In accordance with the above Circulars, the Notice of the 38th AGM along with the Annual Report for the financial year 2025-26 will be sent only through electronic mode to the members who have registered their e-mail addresses with the Company/Depository Participants. Further in accordance with Regulation 36(1)(b) of SEBI Listing Regulations, the Company will be sending letters containing the web link including the exact path where Annual Report will be available, to those shareholders whose email addresses are not registered.

The Notice of AGM and Annual Report will also be available on the Company's website at www.hikal.com and the same can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited, (the agency engaged by the Company for providing e-voting services and for conducting the AGM through VC/OAVM) at www.evoting.nseindia.com.

The Board of Directors of the Company at their meeting held on May 27, 2026, recommended a final dividend of ₹0.40/- per share of ₹2/- for the financial year 2025-26 in addition to an interim dividend of ₹0.20/- per share of ₹2/- for the financial year 2025-26. The final dividend if approved by the shareholders, will be paid to those shareholders whose names appear in the Register of Members/ statements of beneficial position received from the Depositories as at the close of business hours on September 04, 2026 ("Record Date").

Further, pursuant to SEBI Master Circular dated February 06, 2026, issued to Registrar and Share Transfer Agent ('RTA'), read with other related SEBI Circulars and Regulation 12 of SEBI Listing Regulations, the Company shall pay dividend to members holding shares in physical form only through electronic mode and upon their folio being KYC Compliant. Hence, payment shall be made only after complying with the necessary SEBI compliance requirements.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the 38th AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting'). Detailed procedure for joining the AGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of the 38th AGM.

Members who have not registered their e-mail addresses with the Company/ Depository Participant(s) may register their e-mail address/ update the same for the purpose of receiving the AGM Notice and Annual Report of the financial year 2025-26 by following the instructions given below:

Instructions for registration / updation of e-mail address

For shares held in physical form	The members holding shares in physical form would need to send the Form ISR-1 duly signed by the registered member(s) along with the necessary details and requisite documents mentioned in the said Form to the RTA of the Company at: MUFG Intime India Pvt. Ltd., C-101, Embassy 247, LBS Marg, Vikhroli W, Mumbai – 400083 Telephone- +91 8108116767 Email: investor.helpdesk@in.mpmc.mufg.com To know more about the Registration process, please visit the website of RTA at https://web.in.mpmc.mufg.com/KYC-downloads.html .
For Shares held in Dematerialised form	The members holding shares in electronic mode are requested to register/ update their email addresses with the Depository Participant with whom their respective demat accounts are maintained.

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting or voting at the AGM.

For Hikal Ltd.
Sd/-
Rajasekar Reddy
Company Secretary

Mumbai
August 27, 2026



ROHA HOUSING FINANCE PRIVATE LIMITED
Corporate Office : Unit No. 1117 & 1118, 11th Floor, World Trade Tower, Sector 16, Noida, Uttar Pradesh 201301.

DEMAND NOTICE

NOTICE TO BORROWER UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

NOTICE is hereby given that the following borrower/s who have availed loan from Roha Housing Finance Private Limited (RHFL) have failed to pay Equated Monthly Installments (EMIs) of their loan to RHFL and that their loan account has been classified as Non-performing Asset as per the guidelines issued by National Housing Bank. The borrower(s) have provided security of the immovable property/ies, the details of which are described herein below. The details of the loan and the amounts outstanding and payable by the borrower/s to RHFL as on date are also indicated here below. The borrower(s) as well as the public in general are hereby informed that the undersigned being the Authorized Officer of RHFL, the secured creditor has initiated action against the following borrower(s) under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act, 2002 (the SARFAESI Act). If the following borrower(s) fail to repay the outstanding dues indicated against their names within 60 (Sixty) days of this notice, the undersigned will exercise any one or more of the powers conferred on the Secured Creditor under sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act, including power to take possession of the property/ies and sell the same. The public in general is advised not to deal with property/ies described here below.

SR NO	Name of the Borrower(s)/Co-Borrower (s)/Loan A/c No./Branch	Demand Notice Date & Amount	Description of secured asset(s) (immovable property/ies)
1	LAN : HLKYNCSCON000005018624 / Branch : Kalyan Service 1. MANOHAR SANTOSH VISHE, 2. KAVITA SANTOSH VISHE ALL ADD 1 : H.NO.67, SHAHAPUR, SATHGAON, THANE, MAHARASHTRA-421601, INDIA. ADD 2 : HOUSE NO.935, AT.SENVE, VILLAGE-SATHGAON, TALUKA-SHAHAPUR, ASANGAON EAST, DIST. THANE, MAHARASHTRA- 421601, INDIA.	15-07-2026 & Rs.1136724/- as on 14.07.2026	All that part and parcel of the property bearing Property Address : HOUSE NO.935, AT.SENVE, VILLAGE-SATHGAON, TALUKA-SHAHAPUR, ASANGAON EAST, DIST. THANE, MAHARASHTRA-421601, INDIA.
2	LAN : LAKYNCPLRS000005015272 / Branch : Kalyan Service 1. RAJESHABABAN MENGAL 2. ASHWINI RAJESH MENGAL Both ADD 1 : HOUSE NO. 1593, POST. BIRWADI, THANE, MAHARASHTRA- 421601, INDIA ADD 2 : HOUSE NO. 1593, VILLAGE -MENGALPADA, POST- BIRWADI, TALUKA - SHAHAPUR, DIST- THANE, MAHARASHTRA-421603, INDIA.	15-07-2026 & Rs.2591694/- as on 14.07.2026	All that part and parcel of the property bearing Property Address : HOUSE NO. 1593, VILLAGE - MENGALPADA, POST- BIRWADI, TALUKA - SHAHAPUR, DIST- THANE, MAHARASHTRA-421603, INDIA.

Date - 27.08.2026, Place - Maharashtra **Authorized officer , Roha Housing Finance Private Limited**



HIMACHAL PRADESH INFRASTRUCTURE DEVELOPMENT BOARD (HPIDB)

New Himrus Building, Himland, Circular Road, Shimla – 171001
(on behalf of the Department of General Administration, Government of Himachal Pradesh)



SELECTION OF AN OPERATOR FOR OPERATION, MAINTENANCE AND MANAGEMENT OF STATE GUEST HOUSE - "HIMACHAL NIKETAN" AT DWARKA, NEW DELHI

HPIDB, on behalf of the Department of General Administration, Government of Himachal Pradesh (the "Authority"), invites technical and financial bids online from eligible entities for out-sourcing the Operation, Maintenance and Management of "Himachal Niketan", the State Guest House of Himachal Pradesh at Sector-19, Pocket-1, Dwarka, New Delhi.

About the Property:

A newly developed hospitality and accommodation facility on a land parcel of approx. 1.6 acres with a built-up area of approx. 2.1lakh sq. ft., comprising 2 basement levels, 6 upper floors and a terrace, with 107 guest rooms (including 2 VVIP suites), student and drivers' dormitories, a restaurant (80 covers), a banquet hall (300 persons), 2 multi-purpose halls, souvenir shop, office areas and 123 car and 89 two-wheeler parking spaces. The complete RFP Document may be downloaded from the e-Procurement Portal <http://hptenders.gov.in> The Pre-Bid Conference is scheduled to be held on 05.09.2026 (11:30 AM) at HPIDB Office, New Himrus Building, Himland, Circular Road, Shimla-171001. The link to attend the meeting online shall be shared with the Prospective Bidders.

Site Visit:

Prospective Bidders may inspect the Property on any working day between 10:00 AM and 5:00 PM by prior email request to the Dy. Resident Commissioner-HP, New Delhi at rescm-hp@nic.in. Bidders are advised to regularly visit the e-Procurement Portal for corrigenda/addenda, which shall form part of the RFP. HPIDB reserves the right to accept or reject any or all bids, or to annul the Bidding Process at any time, without assigning any reason and without incurring any liability to the bidders.

Chief General Manager
Himachal Pradesh Infrastructure Development Board, Shimla-171001,
Email: hpiddb-hp@nic.in | Tel:0177-2626696



SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA
Navjeevan Amrit Jayanti Bhavan, 1st Floor, Behind Gujarat Vidhyapeeth
Ashram Road, Ahmedabad – 380014, Gujarat

SALE OF FINANCIAL ASSET BY SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA (SIDBI) UNDER SWISS CHALLENGE METHOD

Small Industries Development Bank of India (SIDBI) a corporation established under SIDBI Act 1989, and having its head office at Lucknow and one of the Assets Recovery Unit at Ahmedabad at the address given overleaf, in terms of SIDBI's policy in line with the regulatory guidelines, counter bids from Banks/ARCs/NBFCs/FIs, as eligible under the regulatory framework (interested parties/ bidders) for the acquisition of the Financial Asset as mentioned below. The Counter Bids are called from the interested bidders under "Swiss Challenge Method", against the base offer in hand of Rs. 5,85,00,000.00 /- (Rupees five Crore and eighty-five lakh only ("base- bid"). The bidder of base-bid will have the right to match the highest counter bid or to bid higher than the highest counter bid ("challenger bid"). The details of debt exposure and terms and conditions of sale are as under:-

Sr. No.	ARV Unit	Account Name	O/s as on 10.08.2026	Principal O/s	Base Bid/ Anchor Bid	Terms of Sale (Cash Basis)	EMD Amount
1.	Ahmedabad	Champion Agro Limited (CAL)	Rs.150.95 Crores	Rs. 18.38 crore	Rs. 5.85 Crores	100 % Cash Basis	58.50 Lakh

The account of CAL is classified under Fraud Category and the Company is under Liquidation CAL is hereinafter referred to as "Financial Assets"

- The sale of Financial Asset (by way of assignment only on 100% cash basis) will be on "AS-IS-WHERE-IS AND WHATEVER THERE IS BASIS" and without any recourse to SIDBI. SIDBI will be assigning the outstanding debt to the Winning bidder on the date of execution of the requisite agreements with the Winning bidder upon payment of entire consideration.
- SIDBI reserves the unqualified right to accept/reject the bid of the highest bidder for the exposure as deemed fit. Please note that the sale will be subject to final approval of the Competent Authority of SIDBI.
- The sale must be closed by making full cash payment within the timelines mentioned at table given below from the date of auction otherwise the sale will be treated as cancelled subject to discretion of SIDBI.
- Interested bidders are required to intimate their interest to participate by way of an "Expression of Interest" (Eoi), and to sign a Non-Disclosure Agreement (NDA) in the formats being uploaded on website. The interested ARCs/ Permitted Transferees can conduct due diligence of account immediately, after submitting Expression of Interest and duly executed Non- Disclosure Agreement (NDA) with SIDBI, if not already executed, to the Deputy General Manager (ARV Unit), SIDBI, 1st Floor, Navjeevan Amrit Jayanti Bhavan, Navjeevan PO, behind Gujarat Vidhyapeeth, Off Ashram Road, Ahmedabad – 380015 by post/courier/hand delivery or the scanned copy thereof may be mailed to e-mail ids praveen@sidbi.in, legal_roah2@sidbi.in and csa_roah_2@sidbi.in. The documents if submitted vide e-mail, shall also be sent vide post/courier/direct delivery so that the same is received by SIDBI before the date of submission of EMD
- Further details of the accounts will be sent in the form of PIMs (Preliminary Information Memorandum) on execution of NDA, if not already executed, to the email IDs provided with the Expression of Interest (EOI). Thereafter, the prospective buyers, who have deposited the EMD amount within the stipulated timelines, will be allotted passwords, and conveyed the modus-operandi to submit the financial bid through e-Auction method which will be explained to them.
- The time schedule for completion of the sale process is given below, which may be taken note of and adhered to.

Sr. No.	Particulars	Last Date	Time
1.	Uploading of Invitation Document on the website: www.sidbi.in	27/08/2026	12:00 PM
2.	Last Date for Submission of EOI	02/09/2026	05:00 PM
3.	Start Date for Due Diligence subject to signing of NDA and submission of Eoi	03/09/2026	11:00 AM
4.	Closure of Due Diligence	14/09/2026	04:00 PM
5.	Last Date for submission of Earnest Money Deposit of Rs. 58.50 Lakhs	16/09/2026	04:00 PM
6.	Allotment of login credentials for e- Bidding	17/09/2026	05:30 PM
7.	Date of e-bidding (The e-bidding timings will be from 11:00 AM- 12 PM, with unlimited extension of 10 minutes each for every challenger bid/counter bid, starting with minimum markup of Rs. 20 Lakhs from the base-bid)	18/09/2026	11:00 AM
8.	Declaration of Challenger Bidder	18/09/2026	5:30 PM Post conclusion of e-bidding process
9.	Decision of the Base bidder on exercising ROFR	21/09/2026	05:30 PM
10.	Declaration of Winning Bidder by SIDBI	22/09/2026	05:00 PM
11.	Last Date & Time for deposit of 25% of Highest Bid Amount by the Winning Bidder (after adjusting EMD amount/amount already deposited as the case may be)	24/09/2026	04:00 PM
12.	Last date and time for making payment of balance Bid amount in full by Winning bidder	30 Days	04:00 PM

- The interested bidders shall submit their EMD (as mentioned above) through Demand Draft (DD) or NEFT/RTGS in the Account No. **37794890380, Bank Name: State bank of India, Ashram Road Branch, Ahmedabad, Name of the Beneficiary: Small Industries Development Bank of India, IFSC Code: SBIN0002628**
- Earnest Money in any other form, for example, cheque, Bank Guarantee, Bid Bonds, Call Deposit, etc. will not be acceptable. The EMD of the Challenger bidder shall be retained and adjusted towards part sale consideration in case the Challenger bidder emerges to be the Winning bidder. The EMD of unsuccessful Counter bidders shall be refunded within 7 working days of declaration of Winning bidder by SIDBI. No interest shall be payable on the Earnest Money Deposit
- User ID and Password will be issued to interested bidders by e-auction agency after receipt of EMD, to enable participation in the e-bidding. The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting Bid Documents, Training/ Demonstration on Online Inter-se Bidding etc. may contact eProcurement Technologies Limited, Support Email ID: maulik.shrimali@auctiontiger.net, Contact Number: 9173528727. Support Help Desk: 92655-62818.
- ARV unit at Ahmedabad will arrange for due diligence by your team, to whom files containing copies of all relevant documents pertaining to the said account will be made available for their perusal. Also, scanned copies of all legal documents will be open for scrutiny by your due diligence team. SIDBI's representatives will be present during the due diligence exercise during working days and will respond to the queries, if any, of your due diligence team. You are also expected to verify at the time of due diligence, the updated position of principal and total dues and other details of the financial assets.
- We reserve the right not to go ahead with the proposed sale at any stage, without assigning any reason, subject to the extant RBI guidelines.
- All realization/recoveries made up to the cut-off date shall be retained by the SIDBI. Cut-off date denotes the date of closure of data center)
- Please note that any taxes, stamp duty and other charges that may be arising out of the transaction shall be payable by the purchaser/transferee.
- Once the deal is finalized, the assignment deed and other legal formalities will be completed in time period not exceeding 30 days from the date of final payment. After completion of legal formalities, the successful Winning party to arrange to take over the related documents and other legal documents at a mutually convenient date and time, within 45 days from the date of execution of Assignment Deed.
- This Notice Should also be considered as 15 days' notice.
- For detailed terms & conditions related to the assignment/transfer of the account and Swiss challenge process please refer to our website (www.sidbi.in).**
- In the case of any further clarification, you may contact Authorized Officer at our end whose contact details are as under:-
 Praveen Mittal, DGM; e-mail: praveen@sidbi.in; 87640-64868
 Bhavana Lalwani, Legal Executive, e-mail: legal_roah2@sidbi.in; 95123-69936.

AUTHORIZED OFFICER
Small Industries Development Bank of India



HP COTTON TEXTILE MILLS LTD

H.P. COTTON TEXTILE MILLS LIMITED
(CIN: L18101HR1981PLC012274)
Regd. Office: 15th K.M. Stone, Delhi Road, V.P.O. Mayar, Hisar-125044
Website: www.hptrheads.com E-mail: vpo@hptrheads.com
Tel: +91 11 41540471/72/73, Fax: +91 11 49073410

NOTICE is hereby given that the Forty-Fifth (45th) Annual General Meeting ("AGM") of the Members of H.P. Cotton Textile Mills Limited ("Company") will be held on Friday, September 18, 2026 at 12:30 PM (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Video Means ("OAVM") in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and subsequent Circulars issued in this regard, latest being General Circular No. 03/2025 dated September 22, 2025 ("MCA Circulars").

In compliance with MCA Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for FY 2025-26 ("Annual Report") has been sent by email to all the members whose email ids are registered with the Company or CDNL/NSDL (Depositories). The emailing of Notice of AGM to all members has been completed on August 26, 2026. Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company has also sent letters providing the web link, including the exact path of Annual Report to those shareholders whose email address is not registered with the Company or CDNL/NSDL (Depositories). The members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

Members whose email ids are not registered with the Company/Depository participants may follow the below process for registering or updating their email ids for receiving all communications including Annual Report, Notices etc. from the Company electronically -

- Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participant
- Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email address with the Company are requested to register/update the same by submitting to the RTA at rtat@alankit.com in prescribed Form ISR-1, quoting their folio number and enclosing the self-attested supporting documents. The said form can be downloaded from the Company's website at <https://hptrheads.com/shareholder-information.php> and is also available on the website of RTA at <https://www.alankitassignments.com/investor-charter/>.

In Compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the remote e-Voting facility before the AGM and e-Voting facility at the AGM to its members to exercise their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the AGM by electronic means and the facility being provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

Facility for e-Voting at the AGM will be made available to those Members who present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Detailed process and manner of remote e-Voting and e-Voting at the AGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode or for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the AGM.

All the Members are informed that:

- The business as set forth in the Notice of the 45th AGM will be transacted through voting by electronic means in the form of e-voting.
- The remote e-voting shall commence on Tuesday, September 15, 2026 (09.00 a.m. IST) and end on Thursday, September 17, 2026 (05.00 p.m. IST). The remote e-Voting facility shall be disabled by CDNL thereafter and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently.
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Friday, September 11, 2026, only shall be entitled to vote through remote e-voting/e-voting at the AGM.
- The Annual Report for the financial year 2025-26 including the Notice of the AGM, can be downloaded from the following link: <https://hptrheads.com/pdf/HP-cotton-annual-report-2025-26.pdf> and is also available on the websites of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com and the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.
- For detailed instructions pertaining to e-voting and joining the Meeting through VC/OAVM, Members may refer to the Notice of the 45th AGM.

In case you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting facility, you can contact Mr. Rakesh Dahiya, AVP, (CDSL Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Maftal Mill Compounds, NM Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 21 09911.

For H.P. Cotton Textile Mills Limited
Sd/-
Shubham Jain
Company Secretary & Compliance Officer

Place: New Delhi
Date: August 26, 2026



HERO HOUSING FINANCE LIMITED
Registered Office: 09, Community Centre, Bassant Lok, Vasant Vihar, New Delhi-110057.
Branch Office: 5th Floor, Shubhijvan Arcade, Opp Mox Plaza, Borivali West, S.V.Road, Borivali (West), Mumbai, Maharashtra -400092, -HO

PUBLIC NOTICE (E-AUCTION FOR SALE OF IMMovable PROPERTY)

(UNDER RULE 9(1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002)

NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY MORTGAGED WITH HERO HOUSING FINANCE LIMITED (SECURED CREDITOR) UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) and guarantor(s) or their legal heirs/ representatives that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of Hero Housing Finance Limited (secured creditor), will be sold on **16-09-2026 (E-Auction Date)** on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis for recovery of outstanding dues from below mentioned Borrowers, Co-Borrowers or Guarantors. The Reserve Price and the Earnest Money Deposit is mentioned below. The EMD should be made through Demand Draft/RTGS/NEFT for participating in the Public E-Auction along with the Bid Form which shall be submitted to the Authorized Officer of the Hero Housing Finance Ltd. On or before **15-09-20**

[illegible]

जाहीर सूचना

यादीर सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, मी जाहीर सूचना माझे अशील श्रामणी आता विनोदादय वोचो आण शि. प्रतीकी विनोदादय वोचो आण शि. विरारा विनोदादय वोचो आण शि. वतीन जारी करत आहे. ते अनुक्रमे स्वामी शि. विनोदादय भजनीजादय वोचो वांचे पकमेव कावेदेशीर वारसदार आण कावेदेशीर प्रतिनिधि असुन त्यांची पत्र व दोन मुलगे आहेत.

स्वामी शि. विनोदादय भजनीजादय वोचो फल्टर क्र.०३, क्षेत्रकड ८८८ की.फु. मीणा कपट क्षेत्र (तसम्त २५.५२ की.फु. रारा कपट क्षेत्र), तमजमला, नीलाधार, को-अपरेल्ट हॉलिंग सोसायटी लिमिटेडद्वारे नीलाधार, जाला इमारत, देविदास लेन, मांडोखेर रोड, बोवरीला (पथिमा), मुंबई-४०००३३, उनीन सखे क्र.६०, संघपति हिस्सा क्र.१, सीटीएस क्र.४३३/ए, ४४५/३, ४४६, ४४६/१ ते ३ आण ४४५, गाव बोवरीला, मुंबई उपनगर जिल्हा (जा.पल्टर) चे मालक आण सदस्य होत. संखेने दिनांक ०३.१२.१९९० रोजी भाग प्रमाणपत्र क्र.०३ त्यांच्या नावे हस्तांतरित केले होते. सदर जा.पल्टर सध्या युनिवर्स बँक ऑफ इंडियाकडे गहाण ठेवलेला आहे आण त्यांच्याची युनिवर्स बँक ऑफ इंडियाचे हक्क व सुखा हिस्तसंघंध अबाधित राहतील.

सदर जा.पल्टर इतर इमारतीचा पुर्वीकासनादी घेत्यात आला आण विकसक म्हणुन कोनाकं स्ट्रक्चरल इंजिनियर्स प्रा. लि. यांच्यासोबत दिनांक १३.१०.२०२५ रोजी केलेल्या कोणीदण कोनाकसवल्ली पयची नीलाधार कारनामानुसार, स्वाग्घि शि. विनोदादय भजनीजादय वोचो जा.पल्टर सध्या बदल्यात, सध्या पुर्वीकासनादी असेल्ले नीलाधार म्हणुन जाला प्रतापविनो पुर्वीकासनादी इमारतीमधील, की विरा, पथ्या मजला, क्षेत्रकड ४०१ की.फु. रारा कपट क्षेत्र असलेला फल्टर क्र.४०२ (नवीन पल्टर) वाटप करण्यात आला.

त्यानंतर शि. विनोदादय भजनीजादय वोचो याचे दिनांक १९.०६.२०२६ रोजी निघन झाले, त्यांच्या पितरा श्रीमती आ. विनोदादय वोचो (मृणा) की. प्रतीकी विनोदादय वोचो (मृणा) आण शि. विरारा विनोदादय वोचो (मृणा) हे त्यांचे पकमेव कावेदेशीर वारसदार आण कावेदेशीर प्रतिनिधि आहेत, ते युनिवर्स बँक ऑफ इंडियाच्या विवामान हक्क आण मुखा हिस्तसंघंधाच्या अधिन राहतील, ती-विंगच्या नवीन फल्टर क्र.४०२ संदर्भातील सदर कायमस्वरूपी पयची नीलाधार कारनामा अंतर्गत त्यांचे हक्क, मालकी, हिस्तसंघंध आण अधिकार पात्र करण्यास पात्र आहेत.

सदर कायमस्वरूपी पयची नीलाधार व्यवस्था करार आण/किंवा ती-विंगमधील सदर नवीन फल्टर क्र.४०२ अवघे स्वाग्घि शि. विनोदादय भजनीजादय वोचो यांच्या हक्क आण/अधिकारांवाचन, वारसा हक्क, उत्तराधिकार, विक्री, देणगी, गहाण, बोवा, धारणाधिकार, हस्तांतरण किंवा इतर कोणत्याही मागील कोणातही दावा, हक्क, मालकी, हिस्तसंघंध किंवा आक्षेप असलेल्या कोणत्याही व्यक्तीने, कावेदेशीर वारसदाराने, बँकेने, वित्तीय संस्थेने किंवा इतर कोणत्याही पकमेव, या सुनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्यात आत हातयाचका कादनादपंगेव स्वाक्षरीवाचन वीकालास लेली स्वल्पात सते कळणारे आश्वासक आहे. असे न केवत्या, युनिवर्स बँक ऑफ इंडियाच्या उपरगत गवण/सुखा हिस्तसंघंधांव्यतिरिक्त, असा कोणातही दावा किंवा आक्षेप अस्तित्वात नाही असे गृहीत धरले जाईल.

सही /
- कोमल एम. जैन,
वकील (उच्च न्यायालय)
कार्यालय फल्टर क्र.४०२, ४४५ मजला, वैराली शांतिंग रोड,
नटराज पारफेचन्या बाजुला, एस.बी. २६,
मालाड (म.पं.सं.), मुंबई-४०००६४.

[illegible]

SIGNATURE GREEN CORPORATION LIMITED
(formerly known as Sagar Soya Products Limited)
CIN: L15141MH1982PLC267176
Regd. Office: 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai, Maharashtra-400009
Visit us at: www.sgcd.in, **Email:** compliance.ssp@gmail.com, **Contact:** 9327399230

NOTICE OF 44TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 44th Annual General Meeting ("AGM") of the SIGNATURE GREEN CORPORATION LIMITED (formerly known as Sagar Soya Products Limited ("Company")) will be held on Monday, 28th September, 2026 at 3.00 p.m., through Video Conferencing/Other Audio Visual Means (VO/AOM) to transact the businesses as set out in the Notice convening the said Annual General Meeting. This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the rules made thereunder and circulated issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as the MCA Circulars) and SEBI Circulars and other relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India. The Venue of the meeting will be deemed to be the registered office of the company.

The Notice of the AGM along with the Annual Report 2025 – 2026 will be sent electronically in due course to those members whose email addresses are registered with the Company/Registrar & Transfer Agent (Registrar or RTA) / Depository Participants ("DPs"). Further, a letter providing the Bank Link including the exact path, where the Complete details of the Annual Report will be sent to those Member(s) who have not registered their email addresses. Pursuant to the aforementioned circulars, the process of sending physical copies of the Annual Report has been dispensed with. The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 22nd September, 2026 to Monday, 28th September, 2026 both days inclusive for purpose of AGM.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility and cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM through E-Voting system ONLY, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. All eligible members are requested to note the following Schedule of Evoting facility:	
Particulars	Day & Date
Cut-off date for AGM	Monday, 21st September, 2026
Date and Time of Commencement of remote e-voting	Friday, 25th September, 2026 at 09.00 A.M. (IST)
Date and Time of End of remote e-voting	Sunday, 27th September, 2026 at 05.00 P.M. (IST)
Date of e-voting during AGM	Monday, 28th September, 2026
The Members of the Company holding shares either in Physical/Demat form and who have not registered/updated their email addresses with the Company/the RTA/the DPs are requested to send the following documents/information via email to Purva Sharegistry India Private Limited, the RTA of the Company at support@purvashares.in and with the relevant DPs, in order to register/update their e-mail addresses and to obtain User ID and password to cast their votes through remote e-voting at the AGM. - Name registered in the records of the Company; - E-mail Addresses and mobile number; - DP ID & Client ID, Client Master Copy or Copy of Consolidated Account Statement (For shares held in demat form); - Folio No., Self Attested scanned copies of Share Certificate front and back (For shares held in physical form); - Self attested scanned copies of PAN & Aadhaar. Manner of casting vote(s) through e-voting:- - Members will have an opportunity cast their vote(s) on the business as set out in the Notice of AGM through electronic voting system (e-voting). - The manner of voting remotely (remote e-voting) by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGM. - The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting will be able to vote at the AGM. The Electronic copy of the Annual Report 2025 – 2026 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company, NSDL (e-voting Agency) and BSE (Stock Exchange). On Behalf of the Board For Signature Green Corporation Limited (formerly known as Sagar Soya Products Limited) Sd/- Pooja Vipin Mandhana Company Secretary & Compliance officer Membership No. 41134	
Date: 26th August, 2026 Place: Mumbai	

[illegible][illegible]

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Nav Samrat Co-Operative Housing Society Limited ("the **Society**"), a society registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under No. BOM/ HSG-74 of 1967, having its registered address at 52-D, Sir M.V. Road, Andheri (East), Mumbai-400069, is the Owner of the property described in the Schedule hereunder written.

My client **M/s. SAMARPAN HOMES & DEVELOPERS**, the Developer has now requested me to verify the title of the Society and its title to carry out development of the schedule property in respect of which the Society and its members have agreed to grant development rights in favour of my client **M/s. SAMARPAN HOMES & DEVELOPERS**.

All persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said property or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest possession, assignment or encumbrance of whatsoever nature or otherwise are hereby requested to intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 7 days from the date of publication hereof, otherwise I will issue Report on Title /Title Certificate of the schedule property and the claim, if any, will be considered as and deemed to have been waived.

SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that pieces and parcels of land or ground bearing CTS No. 369, 369/1 to 369/3 (*Corresponding Survey No. 52/D(A)* admeasuring area 1413 sq.mtrs as per survey, of Village Gundavali, Taluka Vile Parle in the Registration District of Mumbai and Mumbai Suburban, lying and being situated at Gundavali, Sir M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 069 along with the building standing thereon known as Nav Samrat comprising of ground plus Three (3) upper floors, having an aggregate of 26 (Twenty Six) residential flats, 7 (Seven) commercial shops and 1(One) garage.

On or towards East	: C.T.S. No. 368;	
On or towards West	: Existing Road;	
On or towards North	: C.T.S. No. 370;	
On or towards South	: Existing Road;	

Date: 27.08.2026

Place: Mumbai

sd/-
Jash B. Vyas
Advocate

S.P.S Lawyer's

Chamber, 24/B, Raja Bahadur Mansing, Floor 102, Ambalal Doshi Marg, Bombay Stock Exchange, Fort, Mumbai 400001.

Mobile No.7021440436 Email Id-jashvyas2@gmail.com

जाहीर सचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, श्रीमती नुनन भार्गवा या श्री. प्रदीप कुमार भार्गवा यांच्यासह युनिट क्र.८, जे.के. इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप.सोसा.लि., महाकाळी गुंफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथील जागेच्या संयुक्त मालक आहेत, यांचे २७ जून, २०२६ रोजी निधन झाले आणि त्यांचे मयत पती अर्थात श्री. प्रदीप कुमार भार्गवा यांच्या श्रोतसंवर्ण दावा केला आहे आणि सोसायटीकडे अर्ज केला आहे.

माझी वारस, सोसायटीच्या सदर शेअर व मिळकतीमधील, मयत समासादच्या सदर शेअर व मिळकतीचे हस्तांतरण होण्यास वास किंवा अडथळा येणेना, आखणे घेणेना यांच्याकडून काही दावे किंवा आवेग असल्याचे ते ह्या कुर्याच्या प्रसिद्धीपत्रात १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या मांडवळ/मिळकतीमधील मयत समासादच्या शेअर व मिळकतीमधील हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/ते/तेच्या/तेच्या दावा/आवेगांच्या पुढुनथरुं काही कायदेपत्रे आहेत. असे पुढाव्या प्रतिसंग हागवित्यात वेत आणत. वर दिलेल्या मुदतीत वर काही दावे/आवेग घ्याउन झाले नाहीत, तर मयत समासादच्या मांडवळ/मिळकतीमधील शेअर व मिळकतीमधील सोसायटी उपविधीमधील तरतुदीमधील हस्तांतरित्या मागने व्यवहार करुण्या सोसायटी मोकळी असलेल.

आज दिनांकीत २७ ऑगस्ट, २०२६, मुंबई
लिगल रेमेडिज
वकील उच्च न्यायालय
कार्यालय क्र.२, तळमजला,
शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१,
पटेल इस्टेट, सी.पी. रोड, कांदिवली
(पुर्व), मुंबई-४००१०१.
दूर.: ९८९२२७६१२६ / ९६१९१९५२१२ /
९८९९५०२४९५

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by
Mr. Kamalakhish Satyanarayan Sarda
Mr. Bhanubhai Satyanarayan Sarda
Mr. Sitaram Satyanarayan Sarda
and Mr. Bharat Gaurinandan Sarda
that they are the owners of Flat No. 512/203, New Tashkent Terrace CHS Ltd., C. Patel Street, Off Chandivakar Road, Borivelli West, Mumbai - 400092, bearing C. No. 518, 518/1 to 518/17, C. No. 79 of Village Borivali, Mumbai, and holding Share Certificate No. 512 bearing distinctive Share Nos. 121 to 125 and 271 to 275 ("said Flat"). The said Flat was formerly Flat No. 51, 51st Floor, in the old society prior to redevelopment and is now allotted to the said owners pursuant to Permanent Alternated Accommodation Agreement dated 17.05.2014.

The original Agreement for Sale, pursuant to which Mr. Shrivatara R. Sarda and Mr. Shreevallabh R. Sarda became owners of the erstwhile Flat No. 461 and pursuant to which the Society issued Share Certificate dated 10.06.12/1982, is not presently available to the owners and the specific details of the said documents are not traceable. The original Deed of Release dated 14.05.1987, executed between Mr. Satyanarayan Sarda and Mr. Shrivatara R. Sarda and Mr. Shreevallabh R. Sarda, is also not traceable. A Police Complaint regarding the loss/non-traceability of the aforesaid original documents has been filed on 26.08.2026.

The persons proposing to sell the said Flat, any other property having any claim, right, interest, objection, demand, lien, charge or encumbrance in respect of the said Flat and/or the aforesaid original documents is requested to intimate the same in writing, with supporting documents, at the address mentioned **within 15 (fifteen) days** from publication of this notice.

In the absence of any such claim or objection within the aforesaid period, the owners shall proceed with the proposed sale of the said Flat.

For Communication/Claims, if any:-

Sd/-
JAY SHAH
Chamber No. 461, Target Mall,
Chandavdarker Road, Borivali West,
Mumbai-400092.
Email: advjayshah9@gmail.com

Place: Mumbai Date: 27/08/2026

नोंदणीकृत कायालंकार
कापी
द.क्र. : ०२२६२७०/०४७३ / १९
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
आयोजित करण
भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की कंपनी
११:३० वाजता व्हीसी / ऑनव्हीएफएम द्वारे उ
राहणार नाही. कंपनी अधिनियम, २०१३
एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ४ मे
नवीनमत परांपत्रक २२ सप्टेंबर २०२५ रोजी
एसचेजर्न बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग) अ
नियमावली”) यांच्या तरतुदीचे पालन कर
जातील.
वरील परांपत्रकांनुसार, आर्थिक वर्ष २०
पार्टिसिपंट्सकडे आपला ई-मेल पत्ता न
लिस्टिंग रेग्युलेशनस मधील विनियम २६
उपलब्ध असलेल्या वेबपेजची उ. अंकुश लि

एजीएमपी नोटीस आणि वार्षिक अहवाल लिमिटेड आणि मॅगनोल स्टॉक एक्सचेंज www.aseindia.com या वेबसाइटवर पोस्ट करायला निवृत्त केले. वेबसाइटवरही तो उपलब्ध असले.

कंपनीच्या संचालक मंडळाने २७ मे २०१७ शेअरमार्गे ०.४० अंतिम लाभांश देण्यास प्रत्येक २०१६ ("०००० डेट") रोजी स्थितीच्या विवरणानुसार त्यांची नगद असले तसेच, सेबीच्या ६ फेब्रुवारी २०१६ रोजी संपर्कित लांब बँकॉट सेबी परिपक्वता आणि शेअर्स धारण करणाऱ्या सहास्राना लाभ अंतर्ध्यासच देण्यात येईल. त्यामुळे आवक कंपनी आपल्या सर्व सामानांना ३ व्या सुविधा देण्यात करून देत आहे. याव्यतिरिक्त देण्यात येत आहे. एजीएमपी सर्व सहभागींच्या कोर्पोरेटमध्ये दिल्ली आणि

ज्या सभासदांनी कंपनी/डिपॉझिटरी पार्टित एजीएमची नोंदीस आणि वार्षिक अहवाल करावा.

ई-मेल प्लान नोंदणी / अध्यावत करण्यास

भौतिक स्वरूपात असलेले शेअर्स:	भौ स् म ए म ई न छ
डिजिटल स्वरूपात असलेले शेअर्स:	डि ज ल न

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी वार्षिक होण्याच्या सूचना तसेच दूरस्थ ई-मतदान वाचन करावे.

टिकाण: मुंबई

तारीख: २७ ऑगस्ट २०२६

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



सिटी यूनियन बैंक लिमिटेड

पाय बचती आणि व्यवधान विभाग

प्रास्ताविक क्र. २४-११, गोंया नगर, कुंभकुंभम-६२२००१.

ई-मेल: crmd@cityunionbank.in, फ़ोन: ०४२४-२४२३२२, फ़ैक्स: ०४२४-२४२३४४६

स्थायर मालमत्तेच्या लिलावा व विक्रीची सूचना

सिन्धुवृत्तवाडेशन अँड कॅपिटलमार्ग अफ फार्मानायजिङ्ग सेक्टर अँड एफोर्मोमिड अफ सिन्धुवृत्तवाडे इन्टरेट २४, २००२ (सफासिनी कानून) सखावति सिन्धुवृत्तवाडे इन्टरेट (एफोर्मोमिड) कल्ल, २००२ चे नियम ८ (६) व ९ (१) मधील तरतुदीनुसार अन्वय मालमत्तेच्या विक्रीसाठी सूचना सूचना.

सर्वसाधन जलेल अणि विक्रीक: कर्दवार, स्वीयर अणि/किंवा तावकावर्ती नम वायूरो पंचिम कण्णपत्त जेले की, सिटी युनियन बँक लिमिटेड (ताराणपथा धनकी) जेले ताराण जलेलती/मारीत केलेली खाली वर्णित केली अन्वय मालमत्ता, ज्याचा वायूरोवत तावत सिटी युनियन बँक लिमिटेडच्या (ताराणपथा धनकी) प्राप्तिवृत्त कोटिपथानी दालिवांसिन्धुवृत्तवाड/पारलयाच्या हहालियावत या तयवार्त २९.०४.२०१६ रोजी सिटी येलेली जाली. ही विक्री १५.०८.२०१६ रोजी सिटी युनियन बँक लिमिटेड (ताराणपथा धनकी) जेले वेणे की अन्वयली १. विक्री १५.०८.२०१६ (एयेवे पाय कर्ती पंचवारा ललायत रात हमार कोली सुरवत फल) इतनी कुल कल्ल कायप्यासाठी केलेली जाल आहे. १) ये. पञ्जर अक्रियण, दुकान क्र.५, सांयना काली, नी. बँक १९११११११, सेक्टर ५०, जलसमण, सिटी, ठाणे-४२२००४. २) सी. मोयमद मोयडिहियन आझाद, नी. अन्वसर आझाद हल पाया मुण्णल, पल्ले क्र.२०२, राया कृष्ण आर्यद्वी, वीक १०४, खोली क्र.२०५, कुलती कर्ण, जलसमण, सिटी, ठाणे-४२२००४. ३) सीमोनी रायिआ अन्वसर आझाद, नी. अन्वसर आझाद पाची पल्ले, पल्ले क्र.२०२, राया कृष्ण आर्यद्वी, वीक १०४, खोली क्र.२०५, कुलती कर्ण, जलसमण, सिटी, ठाणे-४२२००४. ४) सीमोनी रायिआ अन्वसर आझाद, नी. अन्वसर आझाद पाची पल्ले, पल्ले क्र.२०२, राया कृष्ण आर्यद्वी, वीक १०४, खोली क्र.२०५, कुलती कर्ण, जलसमण, सिटी, ठाणे-४२२००४. ५) कुमारी रडिया अन्वसर आझाद, नी. अन्वसर आझाद पाची मुण्णल, पल्ले क्र.२०२, राया कृष्ण आर्यद्वी, वीक १०४, खोली क्र.२०५, कुलती कर्ण, जलसमण, सिटी, ठाणे-४२२००४. ६) आ. अक्रियण, पल्ले क्र.१९२९, रडिद नगर, जलसमण, सिटी, ठाणे-४२२००४. ७) ये. नरिया एकरायाययययय, वारक क्र.१९२९ जल्ल, सिटी सेक्टर ५०, जलसमण, सिटी, ठाणे-४२२००४. ८) ये. तुडिया इमयन, दुकान क्र.२, बेमेट मजल, लक्ष्मी कर्ण इमारत, कुलती कर्ण कळ, उहलमण, सिटी, ठाणे-४२२००४.

राष्ट्रीय किर्तन, अनाम राखम आणि इतर तशील तालिमाप्रमाणे आहेत:	
अनामत राखम साखर कारखान्याची अंतिम तारीख आणि वेळ	११.०१.२०१६ वेळ: दुपारी ०४.०० वाजता
लिलाव विक्रीची तारीख आणि वेळ	११.०१.२०१६ अनुसूची अ - वेळ: दुपारी ११.०० ते दुपारी ०१.०० वाजता अनुसूची बी - वेळ: दुपारी ०१.०० ते दुपारी ०२.०० वाजता अनुसूची सी - वेळ: दुपारी ०२.०० ते दुपारी ०३.०० वाजता
लिलावाचे ठिकाण आणि संपर्क तपशील	सिटी युनियन बँक मध्ये कल्याण शाखा, १-३१, रामकृष्ण नगर, भुवनाड रोड, कल्याण पश्चिम, मुंबई-४०००१२. ईमेल: bhaskar.david@cityunionbank.in संपर्क क्र.: ८१२५१३८११४, ८१२५१३११८८
राखीव किंमत	अनुसूची अ - रु. ३२,००,०००/- (रुपये बत्तीस लाख फक्त) अनुसूची बी - रु. ११,००,०००/- (रुपये एखावणव लाख फक्त) अनुसूची सी - रु. ६,१२,००,०००/- (रुपये एकसह लाख फक्त)
इतर किंमतीतरी १०% अनामत राखम	अनुसूची अ - रु. ३,१०,००,०००/- (रुपये तीन लाख बीस हजार फक्त) अनुसूची बी - रु. १,१०,००,०००/- (रुपये एक लाख हजार फक्त) अनुसूची सी - रु. ६,१०,००,०००/- (रुपये सहा लाख हजार फक्त)
बोली गुणक	अनुसूची अ - रु. २५,००,०००/- (रुपये दोन हजार फक्त) अनुसूची बी - रु. १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त)
ई-लिलावाचे पॉर्टल	www.auctionbazaar.com
	भालनचेंचे ते तशील

[illegible]

HIKAL
हायकल लिमिटेड

७९/७/९८, ७वा मजला, मेकर चेंबर ५, नमीन पॉईंट, मुंबई-४०००२९.
ऑफिस क्र.: एल२१२००एमएच९८७पीसीटी०४८०२८,
७७ ०००० ई-मेल: secretarial@hikal.com; वेबसाईट: www.hikal.com

३० ऑक्टोबर / इतर ऑडिटो-व्हिज्युअल माध्यमांवर (ओएव्हीएम) द्वारे
तल येण्याऱ्या ३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

ती ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. सर्वसादंर्ची कोणत्याही समाईक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती अर्थातच, त्यांच्याअंतर्गत करणया आलेले निवयम, तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे ८ २०२० रोजी जारी केलेली आणि त्यानंतर वेळोवेळी जारी केलेली परिपत्रके, ज्यातील व्हीओ, यांच्या अनुषंगाने ही सभा आयोजित करण्यात येत आहे. तसेच, सिस्कुटेरीज अँड इन्फोर्गेशनस अँड डिव्हिजनस रिफायरमेंटस नियमयम, २०१५ ("सेबीची सूचीकरण यात येईल. सभेच्या नोटिशांमध्ये नमूद केलेले विषय या ३८ व्या अजीएम मध्ये संबोधली

१-२६ साठीचा वार्षिक अहवाल आणि ३८ व्या एजीएमची नोंदीस कंपनी/डिपॉझिटरी/दिवलेल्या सभासदांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात येईल. तसेच सेबी (विवे) नुसार, या भागाधारकांवर ई-मेल पत्र तसेच नोंदीकृती नाहीत, त्यांना वार्षिक अहवाल मार्ग नमूद असलेले पत्र कंपनीकडून पाठविल्यात येईल.

पंजीच्या www.hikal.com या वेबसाइटवरील उल्लेख असेल. तसेच बिएसई
नॅशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि
एन तसेच कंपनीच्या वतीने ई-व्होटिंग सेवा आणि ब्रिक्सी/ऑब्जिएक्ट ट्राइ एजीएम
नॅशनल सेक्युरिटीज डिपोझिटरी लिमिटेड च्या www.evoting.nsdl.com या

२६ रोजी झालेल्या बैठकीत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ₹ २ दर्शनी मूल्याच्या प्रत्येक
शिफारस केली आहे. याशिवाय आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ₹ २ दर्शनी मूल्याच्या
यापूर्वी देण्यात आला आहे. भागधारकांनी अंतिम लाभभांशास मंजूरी दिल्यास, शुक्रवार, ४
मे महिन्यासाठी वेळ संपतांना सभासदांच्या नोंदवहीत/डिपॉझिटरीजकडून प्राप्त लाभानी
लेव, त्या भागधारकांना अंतिम लाभंश देण्यात येईल.

पत्रा प्रधान परिपत्रक नुसार, नोंदणी अधिकारी आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए)
वर्षाची सुविधा करणारे नियमावली मधील विनिर्माण १२ यांच्या अनुषंगाने, भौतिक स्वरूपात
भागांची (डकम केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आणि त्यांचा फोटाओ केबायसी -अनुसंधान
के संघी अनुपालनाची पूर्तता केल्यानंतरच लाभभांशचे भुगतान करण्यात येईल.

एजीएम च्या नोंदीशीयोग्ये नमुद्र केल्यास सर्व ठरावांचेर मतदान करण्यासाठी दूरस्थ ई-व्होटिंग
रक्त, एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधाही उपलब्ध करून
ण्याची तरतूद दूरस्थ ई-व्होटिंग/ई-व्होटिंग करण्याची सविस्तर प्रक्रिया ३८ च्या एजीएम

(पट्टा) कडे आपला ई-मेल पत्ता नोंदविलेला नाही, त्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या
सभासद कार्यासाठी खालील दिलेल्या सूचनांनुसार आपला ई-मेल पत्ता नोंदवावा/अद्ययावत

या सूचना

वर्षाची सूची करणारे शिफारस धारण करणाऱ्या सभासदांनी नोंदणीकृत सभासद/सभासदांनी वर्षाची केल्यास कार्य आयएसआर-९१ तसेच सदर फॉर्ममध्ये नमुद्र केलेली आवश्यक होती आणि कागदपत्रे कंपनीच्या आरटीए कडे खालील परचावा पाठवावेत: यूएफसी इन्टरनॅट इंडिया प्रा. लिमिटेडसी-१०१, दुतावास २४७, एलबीएस १२, विक्रोली डब्ल्यू, मुंबई - ४०० ०८३. दूरध्वनी: +९१ ८१०८१९६७६७ लेखित: investor.helpdesk@in.mpps.mufg.com पी प्रक्रियेबाबत अधिक माहिती जाणू घेण्यासाठी RTA च्या वेबसाइटला भेट द्याईत: https://web.in.mpps.mufg.com/KYC-downloads.html
--

नोंदणीकृत स्वरूपात शिफारस धारण करणाऱ्या सभासदांनी ज्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे
ये संबंधित डोमेन खाते आहे, त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे आपला ई-मेल पत्ता
नोंदवावा/अद्ययावत करावे.

हायकल लिमिटेडकरिता
सही/
राजेश्वर रेड्डी
कंपनी सचिव

शुद्धीपत्रक

१० वर प्रसिद्ध झालेल्या ओरिजन चूना मध्ये पात १० मॅग्नॅटिफिकेशन यंत्राच्या मध्ये आलेली बिन्डी (अंकु को-ऑपरॅटिव्ह हौ.सो.लि.) बिन्डी क्र.३३ चुकीने छापले गेले आहे. म्हणून तारी आणून आलेली (अंकु को-ऑपरॅटिव्ह हौ.सो.लि.) बिन्डी क्र.३ असे वाचणे.

अभिलेखणे आलेल्या
(राजेश राव अहो अहोसिस्ट)
- प्रो. ऑफ. राजेश राव
राजेश प. २, गुला चक, ऑफिस स्ट्रॉर रोड,
रास्थानी नगर, मारवाणा (पश्चिम),
मुंबई ४०००६२.

दिनांक: मुंबई वितांक: २४.०८.२०२३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that **Late Mr. Mohamed Aslam Adil Shaikh** was the co-owner of following properties being **Shop No. 9**, on Ground Floor, in Building No. 4, admeasuring about 14.06 Sq. Mtrs. Built up area, in the society known as "Kapilwad Co-Op. Society" situated at Shastri Nagar, Goregaon (West), Mumbai - 400 104, and **Flat No. A-002**, on Ground Floor, admeasuring about 510 Sq. Mtrs. Built up area, in the society known as "Shree Amit Nagar CHS Ltd.", situated at Building No. 3, Yari Road, Versova, Andheri (West), Mumbai - 400 061.

My clients declare that **Mr. Mohamed Aslam Shaikh** (Deceased) was born on 20.05.2019 in Mumbai leaving behind **Smt. Zarina Aslam Shaikh (Wife)**, **Ms. Ruhi Aslam Shaikh (Daughter)** and **Mr. Mahir Aslam Shaikh (Son)** as his only legal heirs.

It is further informed by my clients **Smt. Zarina Aslam Shaikh**, **Ms. Ruhi Aslam Shaikh** and **Mr. Mahir Aslam Shaikh** that they are the only surviving legal heirs of **Late Mr. Mohamed Aslam Shaikh** and there are no other legal heirs except them which they declare herein and they are legally entitled to release their respective shares in the said **Shop No. 9** and **Flat No. A-002**.

All persons, banks, financial institutions, builders, society having any claim/interest upon the said **Shop No. 9** and **Flat No. A-002** are hereby requested by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, forfeiture, easement, reservation, maintenance, succession, legal heirship, administration or otherwise howsoever is/are hereby requested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in writing, within **thirteen days** from the date of publication of this notice hereof at my below office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned.

Sd/-
Vitesh R. Bhoir (Advocate)
Shop No. 10, Suraj Bati Niwas,
Opp. Registration Office, Andheri
(West), Mumbai - 400 104.

Date: 27.08.2026 Place: Mumbai

Process Paid Rs. 50/-
Adv. Poonam Ravali Mob. No. 9930337473

PUBLIC NOTICE

**IN THE COURT OF CIVIL JUDGE (S.D.),
BELAPUR AT BELAPUR**

Civil M. A. No. 1223/2026, Exh. No. 6

Mr. Rupesh Navanath Javeri ... Applicant

Vs

1. Mrs. Manjula Dilip Shah
2. Mr. Piyush Dilipbhai Shah
3. Mrs. Rita Bhupen Shah
4. Mrs. Snehal Rohit Vora
5. Mr. Arunish Narendra Shah
6. Mrs. Paryl Jayesh Shah
7. Mrs. Urvi Chandresh Shah

... Respondents

The Applicant above mentioned are the legal heirs of,

a) Late DILIP MOHANALJI who died at Vile Parle (W) on dated 12/11/1995.

b) Late NARENDRA MOHANALJI who died at Vile Parle (W) on dated 07/12/2000.

c) Late NAVANATH MOHANALJI JAVERI who died at Vile Parle (W) on dated 08/09/2013

Whereas the Applicant above named have filed an application in this Court for grant of Heirship Certificate in respect of immovable property described in the schedule hereunder left by the Late DILIP MOHANALJI, Late NARENDRA MOHANALJI and Late NAVANATH MOHANALJI

SCHEDULE OF PROPERTY

Office No. B-35, on the First Floor of the Building Known as "Ashok Sugar Premises Co-operative Society Limited", Plot no. 7, Sector-18, Navi Mumbai 400705 admeasuring area 275 sq.ft. If any person has any right, title, interest of share of any nature in the Schedule Property of the deceased above named is hereby invited to submit his/her objection in the court within the period of 30 Days from the date of Publication of this Public Notice.

And such if nothing is received with in stipulated period of 30 Days from the date of Publication of this Public Notice, the Application of the Applicant Shall be allowed and the Heirship Certificate as prayed for shall be granted.

Court Seal

Sd/-
By Order
Civil Court S.D. Vashi

**Assistant Superintendent
Civil Court S.D. Vashi**

[illegible]